

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व भविष्यात भाषा  
विकासाच्या अनुषंगाने राबवावयाच्या विविध  
कार्यक्रमासाठी नवीन लेखाशीर्षस मान्यता  
देणेबाबत...

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: मभापं-२०१५/प्र.क्र.१४१/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक :- १६ जानेवारी, २०१६

#### वाचा :-

१) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक : मभापं-२०१५/प्र.क्र.७०/भाषा-२, दि. २२.०७.२०१५

#### प्रस्तावना :-

मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी तिचे संवर्धन व भरभराट होण्यासाठी राज्यामध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारी हा कालावधी "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" म्हणून साजरा करण्याचा निर्णय दि.२२ जुलै, २०१५ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. सदर कालावधीत मराठी भाषेशी संबंधीत विषयावर परिसंवाद, कार्यशाळा, तज्ञ व्यक्तींची व्याख्याने, ग्रंथप्रदर्शन, कथाकथन, काव्यवाचन, माहितीपट, वक्तृत्व, लेखनस्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करावयाचे आहेत.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, तज्ञ व्यक्तींची व्याख्याने इत्यादी विविध कार्यक्रम विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. सदर कार्यक्रमांचे आयोजन विस्तृत प्रमाणात करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाची व्याप्ती व त्याचे योग्य वर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" तसेच भविष्यात मराठी भाषा विकासाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यासाठी मराठी भाषा विभाग (खुद्द) मध्ये स्वतंत्र लेखाशीर्ष नव्हते. त्यामुळे या योजनांसाठी निधी मंजूर करून घेता येत नव्हता. सबब या विभागाच्या अंतर्गत सन २०१६-१७ पासून वरील योजनांचा खर्च भागविण्यासाठी नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### शासन निर्णय :-

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" तसेच भविष्यात मराठी भाषा विकासाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्षस मान्यता देण्यात येत आहे. तसेच सन २०१६-१७ पासून या लेखाशीर्षांतर्गत आर्थिक बाबी हाताळण्यासही मान्यता देण्यात येत आहे.

मागणी क्रमांक झेडएफ-०१	<b>Demand No. ZF- 01</b>
२०५२ सेक्रेटरिएट-सर्वसाधारण सेवा	<b>2052 - Secretariat General Services</b>
०९०-सचिवालय,	<b>090 - Secretariat</b>
(००) (०४) मराठी भाषा प्रचार व प्रसार कार्यक्रम,	<b>(00) (04) Publicity and Expansion Programme of Marathi Language.</b>
५०- इतर खर्च (योजनांतर्गत योजना)	<b>50 - Other Expenditure (Plan Scheme)</b>
संगणक सांकेतांक (२०५२ ५२३२)	<b>Computer Code (2052 5232)</b>

सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १९८/१४४३, दिनांक २९.०९.२०१५ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३/अर्थ, दि. ४.१.२०१६ तसेच प्रधान महालेखाकार कार्यालय, महाराष्ट्र -१ यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.ख.वि./चा -१/मराठी भाषा विभाग/यूओआर-१२६/२०१५-१६/९०३, दि.१९.११.२०१५ अन्वये प्राप्त मंजूरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०११८१४४००९१२३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(लिना वि. धुरू)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.मुख्य सचिव/सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,
५. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने),
६. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने),
७. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,

९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
१०. सर्व विभागीय आयुक्त,
११. सर्व जिल्हाधिकारी,
१२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१३. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर
१४. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
१५. वरीष्ठ लेखा अधिकारी/टि.एम., प्रधान महालेखापाल कार्यालय, लेखा व हक्कदारी, महाराष्ट्र-१, मुंबई
१६. वरीष्ठ लेखा अधिकारी/टि.एम., प्रधान महालेखापाल कार्यालय, लेखा व हक्कदारी, महाराष्ट्र-२, नागपूर.
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१९. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२२. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२३. सहायक भाषा संचालक, विभागीय कार्यालय, नवी मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद
२४. अवर सचिव (१४४३), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
२५. अवर सचिव, (व्यय-४)/अर्थसंकल्प-१४, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
२६. सर्व मंत्रालयीन विभाग
२७. सर्व कार्यासने, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
२८. निवडनस्ती (भाषा-२)